

**पंचायत राज आणि महिला आरक्षण धोरण****शंकर बालासाहेब गिरी**

राज्यशास्त्र विभाग (एम.ए.)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद

**प्रस्तावना :****पं**

चायत राज व्यवस्था लोकशाही विकेंद्रीकरण एक भाग

असून लोकशाही व्यवस्था तळागळापर्यंत रुजविण्यासाठी पंचायत राज व्यवस्था प्रस्तापित होणे आणि अधिक दृढमूल होण आवश्यक असते. त्यामुळे खन्या लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक घटकांचा सहभाग अपेक्षित असतो म्हणून महिलांचा सहभाग देखील महत्वाचा ठरतो. परंतु केवळ रचनात्मक बदल करून उद्दिष्टपूर्ण होत नाहीत. त्यासाठी गुणात्मक, मुलात्मक बदल होणे आवश्यक असते. भारतात लोकशाहीची स्थापना होऊन तिचे विकेंद्रीकरण होऊन पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. त्या व्यवस्थेला कितेक वर्षे होऊन देखील प्रत्यक्षात सहभागी लोकशाही स्थापित होऊन शकली नाही. म्हणून ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्ती करून महिलांसाठी पंचायतराज व स्थानिक संस्थात १/३ जागा आरक्षित करण्यात आल्या हा निर्णय केवळ राजकीय ठरत नाही, तर एकुण व्यवस्थापक परिवर्तनाचा ठरतो.

**पंचायतराज**

बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीचा विचार करून महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्था अपलात आणण्यासाठी तत्कालीन महसुलमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती जून १९६० ला स्थापित करण्या आली. समितीने वेगाने काम करून १५ मार्च १९६१ रोजी आपला अहवाल सादर केला या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९५९ करण्यात आला. २४ मे ते १४ ऑगस्ट १९६१ अखेर जिल्हा पिरिषदा व पंचायत समितीचा निवडूनकीचे काम पूर्ण झाले. १५ ऑगस्ट १९६१ पासून लोप्रतिनिधी मार्फत या संस्थानचा कारभार सुरु झाला. त्यावेळी पंचायतराज संस्थांमध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचा वाव देण्यात आला नव्हता. महिलांचे कार्यक्षेत्र राजकारण नसुन केवळ चूल आणि मूल एवढ्या पुरतेच मर्यादित आहे. असा समज होता. तयात महिलांनी

आपली कर्तव्य क्षमता सिद्ध करून दाखविली तरी सुधा स्थानिक राजकारणात महिलांची दखल घेण्यात आली नव्हती. बलवंतराय मेहता समितीने मात्र महिलांचा सहभाग देखील आवश्यक आहे हे ओळखुन पंचायती संस्थावन दोन महिला सदस्य नियुक्त करण्याची शिफारस केली. त्यानुसार दोन महिलांची नियुक्ती केली जाऊ लागली पण स्थानिक वर्गातिल प्रस्थापित पुरुष वर्ग आपल्या नातेसंबंधातील महिलांची नियुक्ती करू लागले. नियुक्ती झालेल्या महिला बैठकितला उपस्थित न राहता त्याच्या घरीच रजिस्टर पाठवून त्यांची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जात होता. त्यामुळे पंचायत संस्था मधील नेमणुकी द्वारे महिलांचा जो सहभाग होता तो नाममात्र व परिणामशुद्ध्य राहिला. सर्वसामान्य अनुसुचित जाती व जमातीतील महिलांना तर पंचायत राज संस्थाच्या कार्यालयाकडे फिरकण्याचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्यक्षात राजकीय सहभाग तर फारच दुरची गोष्टी होती.

**महिला आरक्षण धोरण**

स्थानिक राजकीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा त्यांचा विकास व्हावा आणि राजकीय व सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशाने पंचायत राज संस्थामध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतुद १९९३ मध्ये ७३ व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली. या महिला आरक्षणामुळे हजारे वर्षाचा दुय्यम पातळीवरच्या जीवनानंतर पुरुषांच्या मानलेल्या राजकीय क्षेत्रात खन्या अर्थाने आज कुठे महिला पाऊल टाकायला लागल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या पुरुषांबरोबर त्यांची तुलना करणे योग्य होणार नाही. एवढेच नव्हे तर त्यांना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून राजकारण करावे लागणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ३३ टक्के महिला आरक्षणामुळे महिलांच्या राजकीय सहभाग कधीही न थांबणाऱ्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आज संपूर्ण देशातील पंचायत राजसंस्थेत १० लाख महिला निवडून आल्या आहेत तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायती मध्ये १ लाख महिला पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण लागु केले आहे.

## संशोधनाची उद्दिष्ट्ये

महिला आरक्षणामुळे पंचायत राज संस्था मध्ये आज लाखो महिला लोक प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. पण त्यांच्या बाबतीत आसे मोघम बोलले जाते की महिला लोकप्रतिनिधी म्हणून नाममात्र आहे. खरा कारभार त्यांचे पती किंवा इतर नातेवाईक पाहतात. त्या बैठकीला हजरही नसतात आणि त्या हजर असतात त्या स्त्रीया बैठकित बोलतही नाही. त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता नाही, त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण नाहीत त्यांना राजकीय कामकाज जमत नाही. एकंदरीत महिला आरक्षण धोरण अयशस्वी झाले आहे. त्याचा शास्त्रशुद्ध पध्दतीने शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत शोध निबंधात केला आहे. प्रस्तुत विषयाच्या अध्ययना करित अध्ययन क्षेत्र म्हणून परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील निवड केली आहे.

## संशोधनाची गृहितकृत्ये:-

विषय अध्ययनाच्या अनुुषंगाने गृहीतकृत्यांची मांडणी खालील प्रमाणे केली आहे.

१. महिला आरक्षणाने पंचायतराज संस्थामध्ये महिलांचा राजकीय सहभाग वाढला आहे.
२. स्थानिक सत्तेत महिलांचा राजकीय सहभाग परिणामकारक दिसत आहे.
३. महिला आरक्षण धोरण महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाभदायक ठरत आहे.

## संशोधन पद्धती

अध्ययनासाठी मानवत तालुका निवडला असुन २०१५ ते २०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकित निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधिंना समग्र मानण्यात आले. प्रस्तुत अध्ययनासाठी संभाव्यता नमुना निवड पद्धतीतील सहेतुक नमुना निवड पद्धतीचा उपयोग करून विश्वनीय प्रामाणिक आणि प्रतिनिधिक स्वरूपाच्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील १०० महिला उत्तरदात्याची नमुना म्हणून निवड केली आहे. मुलाखत, अनुसुची व निरीक्षण पद्धतीचा तथ्य संकलनासाठी उपयोग केला. त्यानुसार तथ्याचे वर्गीकरण सरणीकरण करून विश्लेषन केले. सांखिकी विश्लेषणासाठी चे, चा वापर करण्यात आला आहे. वय, धर्म, जात, शिक्षण, व्यवसाय, कौटुंबिक स्थिती, मासिक उत्पन्न, राजकीय पर्श्वभूमीचा चलाच्या आधारे माहिती घेवुन त्याचे विश्लेषण केले आहे.

महिला आरक्षण धोरणामुळे महिला लोक प्रतिनिधीच्या सक्षमीकरणाचे विश्लेषण

काका कालेलकर आयोग आणि बी. पी. मंडळ आयोगाने त्यांच्या अहवालात स्त्रीयांच्या प्रश्नांबाबत मांडणी करून त्यांना मागास संबोधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण देण्याची शिफारस केली. त्याचाच परिणाम म्हणून ७३ वी घटनादुरुस्ती करून महिलांना १/३ आरक्षण पंचायत राज व्यवस्थेत बहाल करण्याचा निर्णय झाला. आता ते आरक्षण ५० टक्के झाले आहे. या आरक्षणाचा मानवत तालुक्यातील महिलांचा पंचायत राज व्यवस्थेतील सहभागावर जो परिणाम इला त्याचा अभ्यास या संशोधनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

या महिला लोक प्रतिनिधीच्या वया बाबतची स्थिती जाणून घेतली तर असे आढळून आले की आरक्षणा नंतर तरुण वयोगटातील म्हणजे जे १८ ते ४० या वयोगटातील महिला प्रतिनिधींची संख्या ५३ टक्के आहे. तर आरक्षणानंतर अनुसूचित जाती जमातीतील महिला प्रतिनिधींची संख्या ३८ टक्के तर इतर मागासगटातील महिला प्रतिनिधींची संख्या ४३ टक्के तर सर्वसाधारण गटातील महिला लोकप्रतिनिधींची संख्या १९ टक्के आहे. अनुसूचित जाती जमातीतील महिला प्रतिनिधींना स्थानिक सत्तेत काम करताना प्रस्तापितांकडून काही अडथळे निर्माण केले जातात पण आता त्या त्याला घाबरत नाही असेही मुलाखती दरम्यान सांगितले. यावरुन स्पष्ट होते की राजकीय सत्ता आपल्यासाठी नाही हा न्यूनगंड त्यांच्यामधून दूर होत आहे. आपण सत्ता राबवू शकतो निर्णय प्रक्रियेत सक्रिय भुमिका बजावू शकतो हा आत्मविश्वास त्यांचमध्ये दिसून आला. आरक्षणानंतर साक्षर महिला लोक प्रतिनिधींची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. एकूण उत्तर दात्यामध्ये १० वी, १२ वी शिकलेल्या एकूण महिला प्रतिनिधींची संख्या ६० टक्के आहे. अशा महिला प्रतिनिधी प्रत्यक्ष ठराव वाचल्याशिवाय सहि करत नाही असे सांगितले. यावरुन स्पष्ट होते की राजकीय सत्ता आपल्यासाठी नाही ही भिती त्यांच्या मधून दूर होत आहे. आपण सत्ता राबवू शकतो निर्णय प्रक्रियेत सक्रिय भुमिका बजावू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसून आला.

पंचायत राज व्यवस्थेत निवडुण येणाऱ्या महिला बहुतांशी राजकीय पार्श्वभुमी असलेल्या कुटुंबातीलच असतात असा समज आहे. आरक्षणानंतर हा समज खोटा ठरत आहे. कौटुंबिक पार्श्वभुमी असलेल्या महिला प्रतिनिधींची संख्या

ग्रामपंचायतीत ५५.७५ टक्के पंचायत समितीत ३५.१० टक्के तर जिल्हा परिषदेत २३ टक्के आहे. महिला राजकारणात कोणत्या कारणांनी आल्यात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या आरक्षणामुळे आम्हाला संधी मिळाली असे सांगणाऱ्या महिला प्रतिनिधीचे प्रमाण ग्रामपंचायतीत ८०.४० टक्के तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ९९ टक्के आहे. यावरून स्पष्ट होते की, स्थानिक सत्तेत महिलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणामुळे संधी मिळाली. महिला आरक्षणामुळे ग्रामीण समाजात स्थानिक पातळीवर नवी सत्ता केंद्रे निर्माण झाली. स्थानिक महिलांच्या नेतृत्वांच्या विकासाला अनुकूल वातावरण निर्माण झाले. ग्रामीण भागात महिलांना नवीन आव्हाने पेलण्याची संधी मिळाली आत्मविश्वास वाढला.

### निष्कर्ष व शिफरशी

आरक्षण धोरणामुळे पंचायत राजच्या आदान-प्रदान प्रक्रियेत नेतृत्वाची राजकीय संस्कृती राजकीय सामाजिकरण राजकीय समावेशन यात बदल घडून आला. सर्व साधारणपणे तरुण वयोगटातील उमेदवारांना नेतृत्वाची संधी मिळाली. आर्थिक स्थिती बिकट असलेल्या महिलांचे राजकीय समावेशन होऊ लागले. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उलचण्यात आले. महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने ग्रामीण पातळीवर रचनात्मक वातावरण निर्माण करण्यात आले. लोकशाहीचा पाया अधिक रुंद झाला. आरक्षणाला तात्विक व व्यावहारिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यात पुरुषी वर्चस्व निवडून आलेल्या महिलांचे पुरुष प्रधानतेचे आदर्श राजकीय पाश्वर्भुमी नसलेल्या महिला पुन्हा निवडणुकीस उभे राहण्यास उत्सुक नसतात. राजकीय पाश्वर्भुमी असलेल्या महिला मात्र पुन्हा निवडणुक लढविण्यास तयार असतात.

महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. महिलाच्या सक्षमीकरणाचे उगम त्यांच्या मानसिकतेतुन होते. त्यांच्यातील सुप्तशक्ती जागृत करून त्यांना कार्य प्रवण करणे आवश्यक आहे.

### संदर्भ/ग्रंथसूची

१. गोरे - गव्हाणे शुभांगी - महिला सबलिकरण स्वरूप व समस्या वरद पब्लिकेशन, औरंगाबाद- २००४
२. प्रशांत अमृतकर : स्त्री आणि राजकारण - पंचायत राज संस्थेतील स्त्री सहभाग, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद २०१७
३. ग. शा. पंडीत- पंचायत राज आणि ग्रामीण महिला सुगावा प्रकाशन पुणे - २००६
४. व्होरा राजेंद्र- स्त्रीयांचा राजकरणातील सहभाग स्त्री न्यायकायदा संपादक जया सांगडे कसबा पेठ, पुणे - १९९८
५. भारती पाटील - पंचायती राज संस्था मधील स्त्रीयांचा सहभाग प्रबोधन प्रकाशन ज्योती, जुलै २००१
६. व्ह. बी. पाटील - महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी संस्थानिक स्वराज्य संस्था, के सागर पब्लिकेशन, पुणे, २०१९